

August 09, 2025

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeeboy Towers Exchange Plaza, 5th Floor, Plot no. C/1,
Dalal Street, Fort, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E)

Mumbai- 400 001 Mumbai- 400 051

BSE Scrip Code: 539056 NSE Scrip Symbol: IMAGICAA

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Publication of Financial Results

Please find enclosed herewith copies of the newspaper publications of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025 published in Business Standard and Navshakti (Regional Newspaper) in terms of the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The said newspaper publication is also available on the Company's website at www.imagicaaworld.com.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For Imagicaaworld Entertainment Limited

Reshma Poojari
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above











Excel Industries Limited

CIN: L24200MH1960PLC011807

Regd. & Head Office: 184-87, S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400102. Tel.: +91-22-6646-4200, Email: investors@excelind.com, Website: http://www.excelind.co.in

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

	(Rs. in Lakhs)						
			Quarter Ended		Year Ended		
Sr. No.	Particulars Particulars	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025		
140.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total income from operations	30,951.67	24,784.22	26,490.86	97,806.77		
2	Net Profit from ordinary activities (before Tax, Exceptional items)	4,446.15	1,629.01	4,111.68	11,294.14		
3	Net Profit from ordinary activities before Tax (After Exceptional items)	4,446.15	1,629.01	4,111.68	11,294.14		
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	3,375.84	1,240.66	3,102.15	8,531.34		
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	17,009.16	(4,363.46)	7,406.06	16,857.28		
6	Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/-)	628.53	628.53	628.53	628.53		
7	Earnings per share in Rs.(Face Value Rs. 5/- each) (not annualised)						
	Basic & Diluted	26.86	9.87	24.68	67.87		
	STATEMENT OF UNAUDITE	D STAND	NIONE EIN	ANICIAL			

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIA RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

	(Rs. in Lakhs						
٥			Quarter Ended		Year Ended		
Sr. No.	Particulars	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total income from operations	30,947.07	24,784.22	26,490.86	97,806.77		
2	Net Profit from ordinary activities (before Tax, Exceptional items)	4,423.76	1,528.21	4,162.47	11,090.70		
3	Net Profit from ordinary activities before Tax (After Exceptional items)	4,423.76	1,528.21	4,162.47	11,090.70		
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	3,356.25	1,137.41	3,148.15	8,349.82		
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)	5,099.96	(3,548.67)	5,384.14	10,839.04		
6	Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/-)	628.53	628.53	628.53	628.53		
7	Earnings per share in Rs. (Face Value Rs. 5/- each) (not annualised)						
	Basic & Diluted	26.70	9.05	25.04	66.42		
Note	· The above is an extract of detailed format of the u	inaudited finar	ocial regults for t	he Quarter Fi	nded lune 30		

: The above is an extract of detailed format of the unaudited financial results for the Quarter Ended June 30 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the unaudited financial results for the Quarter Ended June 30, 2025, is available on the Stock Exchanges websites www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company's website www.excelind.co.in



FOR **EXCEL INDUSTRIES LIMITED** ASHWIN C. SHROFF EXECUTIVE CHAIRMAN DIN:00019952



Place: Mumba

Date: August 08,2025

SATIN CREDITCARE NETWORK LIMITED

CIN:L65991DL1990PLC041796

Registered Office: 5th Floor, Kundan Bhawan, Azadpur Commercial Complex, Azadpur, Delhi-110033 Corporate Office: Plot No. 492, Udyog Vihar, Phase-III, Gurugram, Haryana-122016 Phone: 0124-4715400, Website: www.satincreditcare.com, E-mail: secretarial@satincreditcare.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2025

	(₹ in Lakhs except EF						
S. No.	Particulars	Quarter ended June 30, 2025	Quarter ended March 31, 2025	Quarter ended June 30, 2024	Year ended March 31, 2025		
		Unaudited	Refer note 4	Unaudited	Audited		
1	Total Income from operations	71,326.85	62,250.42	63,435.20	2,60,190.91		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	5,807.96	1,822.89	14,101.44	23,576.79		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	5,807.96	1,822.89	14,101.44	23,576.79		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	4,509.98	2,189.34	10,528.05	18,612.60		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,821.71	(1,131.04)	10,625.47	14,176.71		
6	Paid up Equity Share Capital	11,004.32	11,004.32	11,004.32	11,004.32		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				2,43,281.99		
8	Securities Premium Account	1,47,213.33	1,47,213.33	1,47,213.33	1,47,213.33		
9	Net Worth	2,50,961.60	2,47,565.47	2,49,090.33	2,47,565.47		
10	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	Nil		
11	Debt Equity Ratio	3.64	3.49	3.25	3.49		
12	Paid up Debt Capital/Outstanding Debt	9,30,662.86	8,79,143.76	8,06,115.84	8,79,143.76		
13	Earnings Per Share (₹10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	4.10 4.10	1.99 1.99	9.57 9.57	16.92 16.92		
14	Capital Redemption Reserve	2,777.00	2,777.00	2,777.00	2,777.00		
15	Debenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable		
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable		
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable		
	ceptional and/or Extraordinary items adj						

onal and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit & Loss in accordance wit

Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable. (₹ in Lakhs)

	Brief of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended June 30, 2025								
S. No.	Particulars	Quarter ended June 30, 2025	Quarter ended March 31, 2025	Quarter ended June 30, 2024	Year ended March 31, 2025				
NO.		Unaudited	Refer note 4	Unaudited	Audited				
1	Total Income	64,199.54	56,166.57	58,211.48	2,37,676.25				
2	Profit/(Loss) Before Tax	5,462.86	2,100.00	13,753.93	23,297.93				
3	Profit/(Loss) After Tax	4,260.14	4,104.50	10,261.25	21,656.23				

Place: Gurugram

Date: 08.08.2025

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors
- of Satin Creditcare Network Limited ('the Company') in their meeting held on August 08, 2025. The above is an extract of the detailed format of Results filed with the Stock Exchange(s) under Regulations 33, 52 & 63 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('the Listing Regulations'), as amended from time to time. The full format of the Results are available on the website of the Company (i.e. www.satincreditcare.com) and on the websites of the Stock Exchange(s) (i.e. NSE at www.nseindia.com and BSE at www.bseindia.com).
- For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) and can be accessed through the website link given in point
- The figures for the quarter ended March 31, 2025 represent the balancing figures between the audited figures in respect of the full financial years and the published year to date figures upto the end of the third quarter of the financial year, which were subjected to limited review by the statutory auditors.
- These Consolidated Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND-AS) notified by the Ministry of Corporate Affairs.



For Satin Creditcare Network Limited (Harvinder Pal Singh) Chairman cum Managing Director (t) Indoco **INDOCO REMEDIES LIMITED**

Regd. Office: Indoco House, 166 CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400098. Tel: +91-22-68791250 / 62871000 Email: compliance.officer@indoco.com Web: www.indoco.com CIN: L85190MH1947PLC005913

INFORMATION REGARDING 78[™] ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE FOR THE DIVIDEND

Notice is hereby given that the 78th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, September 11, 2025 at 10.30 a.m. IST through Video Conferencing ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed there under, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, MCA General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with the circulars issued earlier in this regard by MCA and Securities and Exchange Board of India Circular No. SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 read with the circulars issued earlier in this regard by SEBI (MCA circulars and SEBI circulars are collectively referred to as "Circulars").

In accordance with the aforesaid Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2024-2025 is being sent by electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company/ Depositories/RTA/Depository Participant (DP). The requirement of sending physical copies has been dispensed with pursuant to the aforesaid Circulars. The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2024-2025 will also be available on the website of the Company at www.indoco.com and on the website of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India limited the www.indoco.com respectively and on India. Limited at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u>, respectively, and on the website of the Company's Registrar and <u>Transfer Agent</u>, MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) at https://instavote. linkintime.co.in

letter containing the web-link of the Annual Report for the financial year 2024-2025 is being sent at the registered address of the shareholders whose e-mai addresses are not registered with the Company/ RTA/DP.

Manner of registering/ updating email address/bank account details:

In case the member has not registered his/her/their email address with the Company/RTA/ Depositories / DP and or not registered/ updated the Bank Account mandate for receipt of dividend directly in their bank account (s) through Electronic Clearing Service or any other means, the following instructions to be followed: In the case of Shares held in Physical mode:

Members are requested to register/update their email address/bank account details by submitting Form ISR-1 (available on the website of the RTA at https://www.in.mpms.mufg.com Resources-Downloads-KYC-Formats for KYC) duly filled and signed along with requisite supporting documents to Company's RTA, i.e. MUFG Intime India Private Limited at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai

In the case of Shares held in Dematerialized mode:

Members are requested to contact their Depository Participant and register/update the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by your Depository Participant.

Manner of casting vote through e-voting:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through e-voting. The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by members holding shares in physical form/ dematerialized mode and for those members who have not registered their email addresses either with the Company or the respective DPs, has been provided in the Notice of the AGM. Please note that Members who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting system available during the AGM. Joining the AGM through VC/OAVM:

Members can attend and participate in the Annual General Meeting through VC OAVM facility only provided by our RTA, MUFG Intime India Private Limited. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting.

Book Closure and Dividend:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 05, 2025 to Thursday, September 11, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for payment of final dividend for financial year 2024-2025.

Members are requested to note that the Board of Directors of the Company in their meeting held on May 22, 2025 has recommended a final dividend of Rs. one interimeter lead on May 22, 2025 has recommended a final dividend of RS. 0.20 (Twenty Paise) per equity share for the financial year ended March 31, 2025, subject to the approval of the members at the AGM. The dividend, if approved by the members, will be paid within the prescribed period of 30 days from the date of the AGM through electronic mode. As mandated by SEBI, dividend to the members holding shares in physical mode shall be paid electronically only after they have furnished their Permanent Account Number, Contact Details (Postal Address, Mobile Number), Bank Account details, Specimen Signature etc. for thei corresponding physical folios.

Pursuant to Regulation 42 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Record Date, for the purpose of ascertaining the entitlement of the members to the dividend of Rs. 0.20 (Twenty Paise) per equity share of face value of Rs. 2/- each, is Thursday, September 04, 2025.

Members are also requested to note that as per the Income-tax Act, 1961 as amended by the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of members and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to members at the prescribed rates.

Place: Mumbai Ramanathan Harihara Date: August 08, 2025 Company Secretary & Head- Legal



DCW LIMITED

UCVV LIVIII LC

CIN: L24110GJ1939PLC000748

Registered office: Dhrangadhra - 363315 (Gujarat)

Head Office: 3º Floor, 'Nirmal', Nariman Point, Mumbai - 400021

Telephone: 022-49573000/ 3001, Website: www.dcwltd.com, E-mail: investor.relations@dcwltd.com
(* in lakh EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDEL

	30 [™] JUNE, 2025							
	Particulars	Quarter Ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2025 (Audited)			
H	Table because from a continue	·	, ,		·			
1.	Total Income from operations	47,549.79	53,790.73	49,952.42	2,00,034.33			
2.	Net Profit / (Loss) before tax for the period	1,766.53	2,074.85	1,014.54	4,936.30			
3.	Net Profit / (Loss) after tax for the period	1,138.94	1,137.91	672.80	3,028.41			
4.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,138.94	1.080.97	672.80	2,971.47			
۱.	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	.,	.,		, , , , , , , , , , , , , , , , , , ,			
5.	Equity Share Capital of face value of ₹ 2/- each.	5,903.10	5,903.10	5,903.10	5,903.10			
6.	Earning Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) (* not annualised)		*	*				
	1. Basic	0.39	0.39	0.23	1.03			
	2. Diluted	0.39	0.39	0.23	1.03			

NOTES: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financia. Results are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and the company websit www.dcwltd.com).

Dated : 8th August 2025

Total Income from Operations

Bakul Jair Chairman & Managing Directo DIN : 0038025

BALU FORGE INDUSTRIES LIMITED CIN L29100MH1989PLC255933506

506, 5th Floor, Imperial Palace, 45 Telly Park Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400069 Email Id: compliance@baluindustries.comwebsite: www.baluindustries.com Extract of Consolidated Unaudited Financial Results For the Quarter ended 30th June 2025.

Consolidated (Amount in Lakhs) Quarter Ended 30-06-2025 31-03-2025 30-06-2024 31-03-2025 **Particulars** Audited Audited Total Income from Operations 23.487.89 27.381.24 17.636.84 94.076.04 Net Profit / (Loss) for the period (before Tax. 7,003.88 7,406.48 4,191.56 25,394.26 Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptiona and/or Extraordinary items#) 7,003.88 7,406.48 4,191.56 25,394.26 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptiona and/or Extraordinary items#) 5.702.69 6,268.84 3,416.79 20,385.54 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other 20.567.99 5.685.72 6.296.09 3.412.20 Comprehensive Income (after tax)] 11,076.69 10,259.19 11.076.69 **Equity Share Capital** 11,399.19 Other Equity 94.244.88 Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -5.74 5.04 3.33 19.24 4.89 5.49 3.26 18.38 2. Diluted: Notes: 1 Additional Information on Standalone Financial Results Pursuants to Reg. 47(1)

Net Profit / (Loss) for the period before tax 4.705.50 4.987.27 3.180.46 3,404.31 13,422.97 Net Profit / (Loss) for the period after tax 3,849.63 2,405.72 The above financial results have been reviewed and recommended by Audit Committee and have bee

15.206.60

16,183.89

12,418.28

61.591.08

The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirer Regulations, 2015, has been completed by the auditors of the Company.

approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 07, 2025.

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com, www.nseindia.com and www.baluindustries.com.



Balu Forge Industries Limite Managing Directo

ImagicaaWorld

Imagicaaworld Entertainment Limited

CIN:L92490MH2010PLC199925

Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka- Khalapur, District- Raigad, Pin-410 203 Website: www.imagicaaworld.com, email: compliance@imagicaaworld.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED JUNE 30, 2025**

(Rs. in Lakhs except EPS Data)

			CONSOLIDATE	ED .
Sr.	Particulars	For the	For the Year	Corresponding
No.	i ditiodiais	quarter ended	ended	quarter ended
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from operations	14,809.80	41,022.30	18,398.37
2	Net Profit / (loss) for the period	4,596.85	8,483.89	9,105.07
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)			
3	Net Profit / (loss) for the period before Tax	4,497.54	8,315.95	8,808.22
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
4	Net Profit / (loss) for the period after Tax	4,431.21	7,717.33	6,584.06
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and other Comprehensive Income (after tax)	4,408.73	7,701.97	6,568.46
6	Equity Share Capital	56,584.19	56,581.19	54,231.94
7	Reserves (excluding revaluation reserves as	-	68,697.56	-
	shown in the balance sheet of previous year)			
8	Earning per share (of Rs. 10 each)			
	(for continuing and discontinued operations) -			
	Basic:	0.78	1.43	1.23
	Diluted:	0.78	1.43	1.23

		STANDALONE				
Sr. No.	Particulars	For the quarter ended		Corresponding quarter ended		
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)		
1	Total Income from operations	13,729.79	41,005.61	18,062.68		
2	Net Profit / (loss) for the period before Tax	4,387.83	8,408.12	8,837.23		
3	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,321.50	7,779.18	6,613.07		

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 08,2025.

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025 are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.imagicaaworld.com. The same can be accessed by scanning the QR Code provided herein.

The figures for the previous periods have been regrouped/rearranged wherever necessary to confirm current period's classification.

Place: Pune Date: August 08, 2025



For and on behalf of the Board of Directors Rajesh Malpani Chairman

(Rs. in Lakhs)

TANEJA AEROSPACE AND AVIATION LIMITED Regd. Office: Belagondapalli Village, Thally Road, Denkanikottai Taluk, Krishnagiri Dist., Belagondapalli - 635114, Tamil Nadu, India Phone: 04347-233508, Fax: 04347-233414, E-mail: secretarial@taal.co.in, Website: www.taal.co.in, CIN: L62200TZ1988PLC014460

EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025 (INR in lakh except EPS Year Ended Three Months Ended

	No.		June 30, 2025 (Un-Audited)	March 31, 2025 (Audited)	June 30, 2024 (Un-Audited)
I	1	Revenue from Operations	852.38	4,061.69	914.32
ı	2	Profit before exceptional items and tax	512.15	2,343.11	422.08
ı	3	Profit before tax	512.15	2,343.11	422.08
ı	4	Profit after tax	353.85	1,807.56	346.47
ı	5	Total comprehensive income for the period	353.85	1,829.37	346.47
ı	6	Paid up equity share capital			
ı		(Face Value INR 5 per share)	1,275.03	1,275.03	1,275.03
ı	7	Reserves excluding revaluation reserves	13,312.50	12,958.66	12,113.26
ı	8	Earnings / (Loss) per share (of INR 5/- each)			
ı		(not annualised):			
ı		(a) Basic earnings / (loss) per share (INR)	1.39	7.09	1.36
1		(b) Diluted earnings / (loss) per share (INR)	1.39	7.09	1.36

EXTRACT OF THE STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS

TOR THE GOARTER ENDED SORE 30, 2023 (HAR III lake							
Particulars	Three Months Ended June 30, 2025 (Un-Audited)	Year Ended March 31, 2025 (Audited)	Three Months Ended June 30, 2024 (Un-Audited)				
Revenue from Operations	852.38	4061.69	914.32				
Profit before exceptional item and tax	512.15	2,343.17	422.08				
Profit before tax	512.15	2,343.17	422.08				
Profit after tax	353.85	1,807.62	346.47				
Total comprehensive income for the period	353.85	1820 /3	346.47				

Notes: 1. The un-audited consolidated financial result and standalone financial results have been reviewed by the Audi Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 08th August, 2025. 2. The above is an of the detailed format of financial results filed with stock exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format for three months ended June 30, 2025 are available on the BSE Limited website (URL: www.bseindia.com) and on company's website www.taal.co.in). The same can be accessed by scanning the QR code provided below.

Place: Pune Date : August 08, 2025



For and on behalf of the Board of Directors DIN: 05234273



ONELIFE CAPITAL ADVISORS LIMITED Address: Plot No. A 356, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (W), Maharashtra, 400604, CIN: L74140MH2007PLC173660 Tel: 02241842345. Email: cs@onelifecapital.in, Website: www.onelifecapital.in

Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30 June 2025 [Figures in Rs. lakhs unless stated otherwise CONSOLIDATED Quarter Ended Year Ended 30.06.2025 | 31.03.2025 | 30.06.2023 | 31.03.2025 **Particulars** Inaudited Audited Unaudited Audited 1128.31 Total income from operations 122.98 720.67 241.56 724.86 5175.69 otal Expenses Net Profit / (Loss) for the period(before Tax, Exceptional (34.52) 555.03 94.70 (1997.27) and/or Extraordinary items) (34.52) 94.70 (254.70) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (52.51) 64.92 (487.81) after Exceptional and/or Extraordinary items) (52.51) 64.92 (488.03) otal Comprehensive income for the period 415.01 Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)

(for continuing and discontinued operations) Basic and Diluted Note: The key standalone financial information is as under Quarter Ended **Particulars** 30.06.2025 31.03.2025 30.06.2023 31.03.2025 Unaudited Audited Unaudited Audited Total income from operations Net Profit / (Loss) for the period before tax (61.64) (61.52) (73.73) Net Profit / (Loss) for the period after tax

1336 1336.00

(0.39)

he above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Company's websit www.onelifecapital.in and also the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com.

The above unaudited standalone and consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee at their meeting held on 07th August 2025 and consequently approved by the Board of Directors at their meeting.



For and on behalf of the Board of Director Onelife Capital Advisors Limited Prabhakara Naic Whole Time Director

1336.00

(3.65)

0.49

Date: 07 August, 2025

Equity Share Capital (FV of Rs. 10 per share)

arnings Per Share (FV of Rs.10 each)





DIN: 00333754





Place: Mumbai

Date: 07th August 2025

















(CIN: L24110MH1919PLC000564)

नोंदणीकृत कार्यालयः प्रॉस्पेक्ट चेंबर्स, ३१७/३२१, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. टेलिफोनः +०२२ २२०४८८८१-२-३, ईमेल आयडीः investor@dmcc.com वेबसाईटः www.dmcc.com

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	ा. तपशील		आं	लप्त			एक	त्रित	
क्र.			संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही अलेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित					संपलेले वर्ष लेखापरीक्षित	
		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५
१	प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	१२,७३९.७६	१२,५६२.६४	८,५५२.३५	४३,२५७.५७	१२,७४१.७३	१२,५६५.६९	८,५५२.३७	४३,२६४.०८
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपूर्वी)	१,१०२.६६	९३३.५०	१८८.२१	३,११५.०५	१,१०२.९७	९३३.७०	१८६.६४	३,११३.९१
ş	करापूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीनंतर)	१,१०२.६६	९३३.५०	१८८.२१	३,११५.०५	१,१०२.९७	९३३.७०	१८६.६४	३,११३.९१
४	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीनंतर)	७७५.३१	६४७.०२	१३८.५८	२,१५३.९७	७७५.५२	६४७.१६	१३७.०१	२,१५२.७७
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर) समाविष्ट)	७१५.७६	६२४.११	१०७.९८	२,०४१.७२	७१५.९७	६२५.२७	१०६.४०	२,०४१.५১
ξ	समभाग भांडवल	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९
Ø	मागील वर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनमुल्याँकन राखीव वगळता)				२०,२२६.७४				२०,२६४.३१
۷	प्रती भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य)(अखंडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता) –मुलभृत आणि सौम्यिकृतः	३.११	२.५९	०.५६	८.६४	३.११	२.५९	૦.५५	८.६३

- कंपनीचे वरील अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅण्डर्डस्) रुल्स, २०१५ च्या नियम ३ आणि त्यानंतरच्या इतर संबंधित सुधारणांच्या अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस् (इंड एएस) अनुसार तयार करण्यात आले आहे. हे वित्तीय निष्कर्ष ७ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि स्विकारण्यासाठी शिफारस करण्यात आली आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे आणि सदर निष्कर्षावर असुधारित आढावा अभिप्राय व्यक्त केलेला आहे.
- 🧠 ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही करिता आकडेवारी ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात ची लेखापरिक्षित आकडेवारी आणि डिसेंबर ३१, २०२४ पर्यंत तारखे रोजीच्या वर्षाच्या अलेखापरिक्षित प्रकाशित आकडेवारीच्या मधील तौलानिक आकडेवारी आहे आणि वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या शेवट असलेले जे मर्यादित पुर्नविलोकनाच्या अधीन होते. मागील कालावधीची आकडेवारी जेथे आवश्यक पुनर्गठित करण्यात आली आहे.
- २. नोकरी दरम्यान कर्मचारी लाभ आणि निवृत्ती परचात लाभांशी संबंधित दि कोड ऑन–सोशल सिक्युरिटी २०२० ला सप्टेंबर–२०२० मध्ये राष्ट्रपतींची सहमती प्राप्त झाली. कोड गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आले. तथापि कोणत्या तारखेस कोड परिणाम स्वरूप हे अजून अधिसूचित झालेले नाही आणि अंतिम नियम/त्याचा व्याख्या अजून जारी करण्यात आलेला नाही. सदर कोडच्या परिणामांचा आढावा संबंधित तरतृदी अधिसूचित झाल्यानंतर घेण्यात येईल
- कंपनीने तिच्या रोहा प्लांटमध्ये २ एप्रिल, २०२५ पासून २२ एप्रिल, २०२५ पर्यंत मेंटेनन्स शट डाऊनचे नियोजन केले होते. आर्थिक वर्ष २०२४–२०२५ च्या शेवटच्या तिमाहीत, दहेज प्लांट संबंधातील १० दिवसांच्या शट डाऊनचा परिणाम झाला होता.
- कंपनीचे कामकाज रसायनांचे उत्पादन आणि विक्री या एकाच विभागापुरते मर्यादित आहे, म्हणून प्रवर्तनीय विभागावरील इंड एएस १०८ विभागवार प्रकटीकरण आवश्यकता लागू होत नाही. लिस्टिंग रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७(२) च्या आवश्यकतेच्या अनुपालनात निष्कर्ष बीएसई लिमिटेड (युआरएल: www.bseindia.com/corporates) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (युआरएल: www.nseindia.com/corporates) आणि कंपनीची वेबसाईट (युआरएल: https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results) वर उपलब्

मुंबई, ७ ऑगस्ट, २०२५

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

डीएमसीसी स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड)

(बिमल ललितसिंग गोकळदास)

जाहीर नोटीस

गाव मौजे झाझरोळी, ता. व जि. पालघर येथील व १३ क्षेत्र (हे आर) ०-७५-५ त्यापैकी (हेआर

०-९०-० व त्यावरील ग्रामपंचायत मायखोप सदरी

घर क. १९४९ ज्यास यापुढे "सदर मिळकत,"अर ांबोधण्यात आले आहे. सदर मिळकत खि. एलायर

पारकोल डायस यांनी अनिकेत प्रभाकर घर

ग्रचेकडन खरेदीखत दस्त क्. २९९३/२००८ तसे

अशील अनिकेत प्रभाकर घरत व इतर संबंधी

व्यक्तीविरुध्द दावा/केसेस दाखल करणार आहे तरीही, सदर मिळकतीबाबत कोणाही व्यक्ती

अनिकेत प्रभाकर घरत व इतर संबंधी व्यक्तीबरोबर कोणत्याही स्वरुपाचा व्यवहार कर नये वा सदर मिळकतीत बांधकाम करु नर

केल्यास तो बेकायदेशीर ठरेल व आमचे अशीला ंधनकारक ठरणार नाही याची नोंद घ्यावी. ख्रि एलायस पास्कोल डायस याचे वारस

५/११७, दिवाण टॉवर, वसई रोड (प), ता. वसई

क्लेरा एलायस डायस याचेकरीता वकील एम्. एस्. रॉड्रीग्ज

जि. पालघर

विकी करार यानुसार विकत घेतलेले आहे. नदर मिळकतीबाबत वादविवाद चालू असून आम

डीआयएन : ००४२२७८३

citi

CITICORP FINANCE (INDIA) LIMITED

Regd Office: B7, 5th Floor, Nirlon Knowledge Park, Goregaon (East), Mumbai - 400063.
CIN: U65910MH1997PLC253897, Tel No: 022 26532160, Fax: 022 26532215, website: Citicorp Finance (India) Limited | Citi India

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025 (INR in lakhs)

Sr.		Quarte	Quarter Ended	
No.	Particulars	June 30, 2025	June 30, 2024	March 31, 2025
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	19,499	11,505	58,863
2	Net Profit(+)/Loss(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10,542	7,026	33,024
3	Net Profit(+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10,542	7,026	33,024
4	Net Profit(+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) #	6,881	5,306	24,130
5	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit (+)/Loss (-) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,109	5,440	24,190
6	Paid-up equity share capital (Face Value: Rs 7.50 each, fully paid)	289,330	289,330	289,330
7	Reserves excluding Revaluation Reserves	116,079	118,272	109,095
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	405,409	407,602	398,425
10	Paid-up Debt Capital / Outstanding Debt	353,299	161,219	436,065
11	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL	NIL
12	Debt Equity Ratio (Refer Note No. 5)	0.87	0.40	1.09
13	Earnings Per Share (EPS)			
	(i) Basic EPS (Rs.)	0.18	0.14	0.63
	(ii) Diluted EPS (Rs.)	0.18	0.14	0.63
14	Security Cover	1.49	1.47	2.87
15	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
17	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
18	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

- 1. The above is an extract of the detailed format of the financial results filed with the National Stock Exchange of India under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange and on the website of the Company (Citicorp Finance (India) Limited | Citi India).
- 2. The Statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is available on the website of the company (Citicorp Finance (India) Limited | Citi India).
- 3. The Company is a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India. The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 07, 2025.
- 5. Debt Equity Ratio= Outstanding Debt + Net worth
- Net worth= Paid-up share capital + Reserves Deferred Revenue Expenditure
- 7. Previous period figures have been regrouped/reclassified, wherever necessary, to conform to current financial period/quarter figures

Citicorp Finance (India) Limited

Date: August 07, 2025

Vivek Gomes Managing Director

ImagicaaWorld इमॅजिकावर्ल्ड एन्टरटेन्मेंट लिमिटेड

सीआयएन : L92490MH2010PLC199925 गीकृत कार्यालय : ३०/३१, सांगडेवाडी, खोपोली-पाली मार्ग, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, पिन – ४१० २०३.

वेबसाइट : www.imagiccaworld.com ई-मेल : compliance@imagicaaworld.com

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित प्रकवित विनीय निष्कर्षांचा सारांश

			एकत्रित			
э т .	तपशील	तिमाहीअखेर	वर्षअखेर	अनुषंगिक तिमाहीअखेर		
क्र.		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४		
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)		
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१४,८०९.८०	४१,०२२.३०	१८,३९८.३७		
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)					
	निव्वळ नफा/(तोटा)	४,५९६.८५	१५.६७४,८	९,१०५.०७		
3	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)					
	निव्वळ नफा/(तोटा)	४,४९७.५४	८,३१५.९५	८,८०८.२३		
Χ	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)					
	निव्बळ नफा/(तोटा)	४,४३१.२१	৬,৬१७.३३	६,५८४.०६		
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा					
	(करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	४,४०८.७३		.,		
ξ	समभाग भाडवल	५६,५८४.१९		५४,२३१.९४		
Ø	राखीव (गृत वर्षीच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	-	६८,६९७.५६	-		
6	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)					
	अखंडित व खंडित परिचालाकरिता)					
	मूलभूत	٥٠.٥	१.४३	१.२३		
	सौम्यीकृत	১৩.০	१.४३	१.२३		

		स्थायी				
э т .	तपशील	तिमाहीअखेर	वर्षअखेर	अनुषंगिक तिमाहीअखेर		
я т.		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४		
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)		
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१३,७२९.७९	४१,००५.६१	१८,०६२.६८		
7	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	8,386.8	८,४०८.१२	۲۶.۵۶۵, ۵		
3	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)					
	निव्बळ नफा/(तोटा)	४,३२१.५०	৬,७७९.१८	६,६१३.०७		

ठिकाण : पुणे


दिनांक: ०८.०८.२०२५

- वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पनरावलोकन करण्यात आले असन संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०८.०८.२०२५ रोजी पार पडलेल्या सभेत
- वरील विवरण हे सेबी (सुची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. दि.३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिम ाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर कंपनीची वेबसाइट www.imagicaaworld.com वर उपलब्ध आहे. खालील दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून ते प्राप्त करता येऊ शकतील
- गत कालावधीची आकडेवारी ही विद्यमान कालावधीच्या वर्गीकरणाच्या निश्चितीकरिता आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुनरीचित करण्यातआली आहे

संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने राजेश मालपार्न

मुंबई, शनिवार, दि. ९ ऑगस्ट २०२५

AFCONS





ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नों. कार्यालय: ऑफकॉन्स हाऊस, १६, शाह इंडस्ट्रियल इस्टेट, वीरा देसाई रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.

www.afcons.com । सीआयएन: एल४५२००एमएच१९७६पीएलसी०१९३३५ ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीसाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		_			₹ कोटीत			
तपशिल		एकत्रित						
			संपलेले वर्ष					
		३० जून,	३१ मार्च,	३० जून,	३१ मार्च,			
		२०२५	२०२५	२०२४	२०२५			
		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)			
१	एकूण उत्पन्न	३,४१९.०५	३,३८७.४५	३,२१३.४७	१३,०२२.७७			
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	१८३.३८	१८४.०५	१३५.४५	७१०.०१			
3	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१३७.४०	११०.९२	९१.५९	४८६.७९			
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (कोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून	१४४.९३	१३८.७३	८७.३१	४७७.०४			
4	समभाग भांडवल	३६७.७८	३६७.७८	४७.७४	३६७.७८			
ξ	राखीव (ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				४,८७२.७९			
Q	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी ₹ १० चे दर्शनी मूल्य) (तिमाही समाप्तीचा ईपीएस अवार्षिक आहे) १. मुलभूत (₹)	३.७४	₹.०२	२.६९	१३.२४			
	२. सौम्यिकृत (₹)	३.७४	३.०२	२.६९	१३.२४			

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांची माहिती खालील प्रमाणे:

₹ कोटीत

			संपलेले वर्ष		
तपशिल		३० जून, २०२५ (अलेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२५ (लेखापरिक्षित)	३० जून, २०२४ (अलेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२५ (लेखापरिक्षित)
ए)	एकूण उत्पन्न	३,४११.५८	३,३७९.६६	३,१८५.६९	१२,९६६.६६
बी)	करपूर्व नफा	929.99	२४८.४७	१४७.४८	८०९.३०
सी)	करोत्तर नफा	१३५.७३	१७५.३४	१०३.६२	५८६.१३

ठिकण: मुंबई

दिनांक: ८ ऑगस्ट, २०२५

- (i) वरील माहिती म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केलेल्या ३० जून, २०२५ रोजी सपलेल्या तिमाही साठीच्या एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे.
 - वरील वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस (www.bseindia.com) आणि (www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.afcons.com) वर उपलब्ध आहे आणि खाली दिलेल्या क्वीक रिस्पॉन्स कोड स्कॅन करूनही बघता येईल.
- (ii) ८ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये ३० जून, २०२५ रोज संपलेल्या तिमाहीसाठीचे एकत्रित वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यांची शिफारस केली व कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे मर्यादित पुनर्विलोकन संयुक्त वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे.



संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी

सुब्रमणियन क्रिष्णमुर्थी कार्यकारी उपाध्यक्ष डीआयएन: ०००४७५९२

मंगलम ऑर्गेनिक्स लिमिटेड

गाव कुंभिवली, सावरोली खारपाडा रोड, खालापूर-४१० २०२, जि. रायगड (महाराष्ट्र) वेबसाईट: www.mangalamorganics.com; ई–मेल: info@mangalamorganics.com; सीआयएन– L24110MH1981PLC024742

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

	(रू. लाखात)									
3	भनु.	तपशील	स्वतंत्र			एकत्रित				
	क .		रोजी संपलेली तिमाही		रोजी संपलेली वर्ष	रोजी संपलेली तिमाही		ही	रोजी संपलेली वर्ष	
			३०.०६.२०२५ अलेखापरीक्षात	३१.०३.२०२५ लेखापरीक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरीक्षात	३१.०३.२०२५ लेखापरीक्षात	३०.०६.२०२५ अलेखापरीक्षात	३१.०३.२०२५ लेखापरीक्षात	३०.०६.२०२४ अलेखापरीक्षात	३१.०३.२०२५ लेखापरीक्षात
	٩	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	99,९9२.६०	90,834.03	९,६११.५१	४१,१८८.५३	94,048.94	98,९७९.७५	99,८98.९२	43,038.39
	2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	८२४.१२	३०७.८०	१८३.१६	৭,০६८.२७	9,8६८.७०	६५९.३२	२०९.१६	१,६६१.९८
	3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	८२४.१२	३०७.८०	१८३.१६	१,०६८.२७	9,8६८.७०	६५९.३२	२०९.१६	१,६६१.९८
	8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	६९२.२१	२१७.४४	१३७.०६	७७५.९८	9,२२२.९५	५१३.६७	9६७.9५	9,२५९.७२
	2	कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न	६९२.२१	२०५.६६	930.08	७५९.९९	9,२२२.९५	400.29	9६७.9३	9,२५०.४२
L		(करोत्तर) चा समावेश असलेले कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न								
	Ę	भरणा झालेले समभाग भांडवल	८५६.४४	८५६.४४	८५६.४४	८५६.४४	८५६.४४	८५६.४४	८५६.४४	८५६.४४
	(J	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	२८,१२६.२९	_	_	_	२८,४६४.८४
	۷	प्रति समभाग प्राप्ती रूपयात (प्रत्येकी रू १०/– चे)	۷.٥٤	2.80	9.६०	۷.۷٥	98.2८	4.92	9.84	9४.६०
		मूलभूत आणि सौम्यिकृत (अवार्षिक)								

- 9. उपरोक्त विनाअनुदानित अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकाल, ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी, लेखापरीक्षित समितीने आढावा घेतला आणि त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने ८ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मंजूर केले आणि नोंदवले. वैथानिक लेखापक्षितानी अपरिवर्तित पुनरावलोकन मत व्यक्त केले आहे.
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्कीगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०९५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण बीएसई लिमिटेड वेबसाईट (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.mangalamorganics.com) वर उपलब्ध आहे.

संचालक मंडलाच्या वतीने आणि साठी कमलकुमार दुजोदवाला

अध्यक्ष डीआयएन- ००५४६२८९

ralicon

Casting The Future

दिनांक : ८ ऑगस्ट, २०२५

अलीकॉन कास्टअलॉय लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९पीएन१९९०पीएलसी०५९४८७

नों. कार्या आणि वर्क्स - गट क्र. १४२६, शिक्रापुर, ता. शिरुर, जिल्हा - पुणे - ४१२ २०८

वेबसाईट : www.alicongroup.co.in, ईमेल : swapnal.patane@alicongroup.co.in

(रु. लाखांत)

अ.	तपशील	अलिप्त				एकत्रित				
क्र.		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
		जून-२५ अलेखापरिक्षित	मार्च -२५ लेखापरिक्षित	जून-२४ अलेखापरिक्षित	मार्च-२५ लेखापरिक्षित	जून-२५ अलेखापरिक्षित	मार्च-२५ लेखापरिक्षित	जून-२४ अलेखापरिक्षित	मार्च-२५ लेखापरिक्षित	
१	प्रवर्तन विक्रीतून एकूण उत्पन्न/प्रवर्तनातून उत्पन्न	३८,८३२.३७	३८,०७३.८९	३७,८१३.१३	१५२,५८८.२६	४१,७९४.५८	४२,४५२.८७	४३,९९८.४८	१७२,०३६.२३	
?	कालावधीसाठी निञ्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	१,४७०.१२	१,२८०.८५	२,००८.७८	५,०९५.१७	१,५१५.६९	१,३०६.८६	२,५४७.९५	६,२११.२९	
ş	कालावधीसाठी करपूर्व निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	१,२१३.४९	१,२८०.८५	२,००८.७८	५,०९५.१७	१,२५९.०६	१,३०६.८६	२,५४७.९५	६,२११.२९	
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	८९७.२१	९३९.५२	१,५१६.१४	३,७९४.२०	९३१.३६	९४३.४३	१,९०३.६२	४,६०६.०८	
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर धरून)	८४७.३२	९२१.९६	१,५०२.६२	३,७०१.६१	१,२९७.६६	१,०४२.८३	१,८६८.५३	४,५७४.४३	
ξ	समभाग भांडवल	८१६.८४	८१३.०९	८१३.०९	८१३.०९	८१६.८४	८१३.०९	८१३.०९	८१३.०९	
G	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/ – चे) १) मुलभूत २) सौम्यिकृत (ईपीएस अवार्षिक)	4.40 4.86	<i>५.७८</i> ५.७३	९.३७ ९.३१	२३.३६ २३.१७	५.७१ ५.६९	५.८० ५.७६	११.७६ ११.६९	२८.३६ २८.१२	

- १. कंपनीचे कामकाज एकाच विभागात चालते म्हणजेच ॲल्युमिनियम कास्टींग्ज. २. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१२ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅडर्डस) रुल्स, २०१५ (इंड एएस) आणि प्रयोज्य असतील त्याप्रमाणात इतर मान्यताप्राप्त धोरणे आणि पद्धतीनुसार बनवले आहे.
- ३. ७ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले. ४. संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता प्रत्येकी रू. ५ चे दर्शनी मूल्याचे प्रती समभागावर रू. ३ (६०%) चा एक अंतिम लाभांश शिफारस केला आहे.
- ५. रू. २५३.६३ लाखाची रक्कम ही विक्री कमिशनशी संबंधित मागील कायदेशीर दाव्यांच्या तडजोडीशी संबंधित तिमाही दरम्यान हिशोबात घेतली आहे. तो एकवेळचा खर्च आहे आणि कंपनीच्या कामकाजावर परिणाम करत नाही.
- ६. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाही करिताचे निष्कर्ष हे ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या संपुर्ण वित्तीय वर्षाच्या संदुर्भातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि मागील वित्तीय वर्षाच्या संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत तारखेपर्यंत वर्षाची
- आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे, जी लिस्टिंग रेग्युलेशन्स अंतर्गत आवश्यक नुसार मर्यादित पुनर्विलोकनाच्या अधीन होती. आकडेवारी त्यांना तुलनात्मक बनवण्यासाठी आवश्यक तेथे पुर्नगठीत करण्यात आली आहे.

ठिकाण : पुणे दिनांक : ०७ ऑगस्ट, २०२५ अलीकॉन कास्टअलॉय लि. साठी एस. राय व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००५०९५०